

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि / यु 8 / 26 / 23
टोकन क्र 412023 00007420

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 5100011055400

अर्जदार यांनी दिनांक 20 / 04 / 2023 रोजी श्री / श्रीमती सुदेश इच. चावला कोवर्ली
पत्ता जिल्हा नं. 1855 38 / 401 / 2-5

मालमत्ता क्र. 5100011055400 (जुना क्र. 57 /) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर
भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरिता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री / श्रीमती सुदेश इच. चावला कोवर्ली

या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ.

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल
खालीलप्रमाणे.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष 2022-23 करिता

२. सीमती चहा इच. चावला कोवर्ली व सी. सुदेश इच. चावला कोवर्ली यांचे खेतीखत.

३. प्रतिज्ञापत्र

उपरोक्त कागदपत्रांवर नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर
वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही
संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र. 5100011055400
करिता श्री सुदेश इच. चावला कोवर्ली अशी नोंद वर्ष 2022-23 पासून करणेसाठी शिफारस
करण्यात येत आहे.

(कर निरीक्षक)

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges
Paid Rs. 5100
Receipt No. 123456789
2023



ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

उल्हासनगर महानगरपालिका



दुरध्वनी क्र. 85251-2720116/

125

विस्तार क्र. 238

फॅक्स क्र. 2720104

No. UMC: TD: UNIT- 08/ 26/2023

Date : 26/04/2023

Token No. 41202300007420

SR. NO. 51DO011055400

SHRI.SURESH HASSANAND CHAWLA.
SHRISHYAM LACHHMANDAS RAJANI.
NR. BK. NO. 1855 ULHASNAGAR-5.

Sub: Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No **51DO011055400** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated **20/04/2023**

Your name has been entered in place. **SMT. CHANDRA MOHANDAS GOKLANI No51 Prop.**
NO 51DO011055400 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is matured on the basis of the following documents.

- | | | |
|--|-----------|----------------|
| 1. Copy of sale Agreement & Index - II
Registered with Registrar of assurance | No. 276 | Dt. 10/02/2015 |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional
officer Ulhasnagar | No. ----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of
assurance | No. ----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of
assurance | No. ----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. | No. ----- | Dt. ----- |
| 10. Indemnity bond / Affidavit Relinquishment of
rights / Possession Letter | No. ----- | Dt. ----- |
| 11. Objection Notice published in the News paper
Namely | No. ----- | Dt. ----- |
| 12. Registered Will | No. ----- | Dt. ----- |
| 13. Probate of will | No. ----- | Dt. ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No. ----- | Dt. ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. ----- | Dt. ----- |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & Collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation